

13th February, 2025

To,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Mumbai 400 023

Security Code No.: 517119

Subject: Newspaper publication of Un-audited financial results for the quarter ended December 31, 2024.

Pursuant to regulation 30 and 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015, we enclose herewith the copies of the newspaper publication made in the following newspapers on 12th February, 2025, announcing unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended December, 2024.

1. The Free Press Journal, Mumbai
2. Navshakti, Mumbai
3. Lokshatta, Pune
4. Financial Express, Pune

The said results is also available on the website of the Company www.pcstech.com

This is for your information and record.

Thanking you

Yours faithfully,
For PCS Technology Limited

Sandeep Patel

Enclosure: as above

PCS TECHNOLOGY LIMITED

Reg. Office: S. NO. 1A, F-1, Irani Market Compound, Yerwada, Pune, Maharashtra, India, 411006
Corp. Office: 8th floor, Technocity Building, Plot X-5/3, Mahape, MIDC, Navi Mumbai, Maharashtra, India, 400710.
CIN: L74200MH1981PLC024279, Tel: 020-26681619, Web:www.pcstech.com,
Email: investorsgrievances@pcstech.com

Bank of Baroda
Virar (West) Branch
Ground Floor, Shop No. 3/11, Suyash Bldg,
Saraswati Baug, Viva College Road, Virar, (W),
Dist: Thane-401 303, India. Tel: 01-0250-2512397.
E-mail: virarvw@bankofbaroda.co.in
Web: www.bankofbaroda.com

POSSESSION NOTICE (For Immovable property only)

Whereas, The undersigned being the Authorized Officer of the Bank of Baroda under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 12.10.2024 Under Section 13 (2) of the said Act calling upon the Borrower **Mr. Lavkush Ashok Kumar Pandey, S/o Ashok Kumar Pandey & Mrs. Nilam Devi Lavkush Pandey W/o Lavkush Pandey** to repay the amount mentioned in the notice being **Rs.24,59,980.17/- (Rupees Twenty Four Lakhs Fifty Nine Thousand Nine Hundred Eighty And Seventeen Paise Only) As On Dated 12.10.2024** plus unapplied / unreserved Interest, within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower and others mentioned hereinabove having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and others mentioned hereinabove in particular and to the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under Section 13 (4) of the said Act read with Rule 9 of the said Rule on this 10th day of February of the Year 2025.

The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda, Virar West Branch **Rs.24,59,980.17/- (Rupees Twenty Four Lakhs Fifty Nine Thousand Nine Hundred Eighty And Seventeen Paise Only) As On Dated 12.10.2024** and further interest thereon at the contractual rate plus costs, charges and expenses till date of payment.

The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of time available to redeem the secured assets

Annexure-I
Description of the Immovable Property
Equitable Mortgage Of Flat/Shop No. C/304, on the Third Floor, Admeasuring 49.86 Sq. mtrs (Carpet Area), in the Building No. 1 Known as "Nilkanth" In the Complex Known as "Friends Park", Constructed on the N.A. Land Bearing Survey No. 115 (old Survey No.4), Hissa No. 36, Lying Being And Situate at Village Kopari, Taluka Vasai, Dist. Palghar, Within the area of Sub Registrar Vasai No II (Virar)

Sd/-
Date : 10.02.2025
Place : Palghar
Authorized officer
Bank Of Baroda

DECCAN BEARINGS LIMITED

CIN: L29130MH1985PLC035747
Registered Office: 136, B Wing Ansa Industrial Estate, Saki vihar Road, Sakinaka, Andheri (East), Mumbai, Maharashtra, India, 400072. Telephone: 9223400434, Email: deccan.bearings@gmail.com. Website: http://www.deccanbearings.in

NOTICE is hereby given that the following Share Certificates issued by the company are stated to have been lost or misplaced or stolen and, the registered holder thereof have applied to the company for the issue of Duplicate Certificates.

Share Certificate Nos.	No. of Shares	Distinctive Nos.	Name of Shareholders
0025618	200000	1983335 To 2183334	NIP EXPORTS PRIVATE LIMITED

The public is hereby warned against purchasing or dealing in any way, with the above Share Certificates. Any person(s) who has/have any claim(s) in respect of the said Share Certificates should lodge such claim(s) with the Company at its registered office at mentioned above within 15 days of publication of this notice, after which no claim will be entertained and the Company will proceed to issue Duplicate Share Certificates to Folio No. N00126, Face Value INR 10/- Per Share.
For NIP EXPORTS PRIVATE LIMITED
Director
Name of shareholder
Date : February 12, 2025.

CITY UNION BANK LIMITED
Credit Recovery and Management Department
Administrative Office: No.24-B, Gandhi Nagar,
Kumbakonam - 612001. E-Mail id: crmd@cityunionbank.in,
Phone: 0435-2432322, Fax: 0435-2431746

RE-TENDER-CUM-AUCTION SALE NOTICE UNDER SARFAESI ACT 2002

The following property/ies mortgaged to City Union Bank Limited will be sold in Re-Tender-cum Public Auction by the Authorised Officer of the Bank, under Rule 8 (6) & 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, under the SARFAESI Act, 2002, for recovery of a sum of **Rs.31,28,059/- (Rupees Thirty One Lakh Twenty Six Thousand and Fifty Nine only)** as on **05-02-2025** together with further interest to be charged from **06-02-2025** onwards and other expenses, any other dues to the Bank by the borrowers / guarantors No.1) Mr. Vinod Shridhar Vidyagar, S/o. Shridhar Vidyagar, No.20-41, Sane Guraji Nagar, Zo Panchashili Society, Asalpa Village, P R Kadam, Ghatkopar - 400084. No.2) Mrs. Pradnya Vinod Vidyagar, W/o. Vinod Vidyagar, Panchshil Chawl Committee, Ambedkar Nagar, Vaisa Kadam, Malg Asalpa Village, Ghatkopar (W) Mumbai - 400084.

Immovable Property Mortgaged to our Bank
(Property Owned by Mr. Vinod Shridhar Vidyagar, S/o. Shridhar Vidyagar & Mrs. Pradnya Vinod Vidyagar, W/o. Vinod Vidyagar)

Residential Flat, Property of Flat No.304, 3rd Floor, Wing - C, Building No. 3, Lotus Project Krishna Highlands, Near Lodha Heritage, Bhopar, Dombivli East - 421201, S.No.35, H.No.1 & S.No.35, H.No.2 of Village Bhopar. Boundaries of the Property: East - Mr. Dattu Chau Desle, West - Mr. Pandurang Shankar Desle, North - Mr. Waman Patil Chawl, South - Mrs. Kashibai Ananta Desle, Near Lodha Heritage Build Up Area 525 sq.ft.

Reserve Price : **Rs.22,00,000/-**
(Rupees Twenty Two Lakh only)

RE-AUCTION DETAILS

Date of Re-Tender-cum-Auction Sale: **03-03-2025**

Venue: **City Union Bank Limited, Navi Mumbai, Nerul (E) Branch, G26, B & C Hardware's Centurian, Plot No.88/91, Sector 19A, Nerul (E), Navi Mumbai, Thane - 400706.**

Telephone No.022-27703388, Cell No.9372286411.

Terms and Conditions of Re-Tender-cum-Auction Sale:

(1) The intending bidders should be present in person at the auction and participate personally and give a declaration in writing to the effect that he/she is bidding for himself/herself. (2) The intending bidders may obtain the Tender Forms from The Manager, City Union Bank Limited, Navi Mumbai, Nerul (E) Branch, G26, B & C Hardware's Centurian, Plot No.88/91, Sector 19A, Nerul (E), Navi Mumbai, Thane - 400706. (3) The intending bidders should submit their bids only in the Tender Form prescribed in sealed envelopes addressed to The Authorised Officer, City Union Bank Ltd., together with a Pay Order / Demand Draft for an EMD of 10% of the Reserve Price, drawn in favour of "City Union Bank Ltd.", on or before 12.00 Noon on the date of Tender-cum-Auction Sale hereby notified. (4) For inspection of the property and other particulars, the intending purchaser may contact Telephone No.022-27703388, Cell No.9372286411. (5) The properties/ies are sold on "As-is-where-is", "As-is-what-is" and "whatever-there is" basis. (6) The sealed tenders will be opened in the presence of the intending bidders at 01.00 p.m. on the date of Tender-cum-Auction Sale hereby notified. Though in general the sale will be by way of closed tenders, the Authorised Officer may, at his sole discretion, conduct an Open Auction among the interested bidders who desire to quote a bid higher than the one received in the closed tender process, and in such an event, the sale shall be conferred on the person making highest bid. The sale, however, is subject to confirmation of City Union Bank Limited. (7) The successful bidder shall have to pay 25% (inclusive of EMD paid) of the sale amount immediately on completion of sale and the balance amount of 75% within 15 days from the date of confirmation of sale, failing which the initial deposit of 25% shall be forfeited. (8) The Sale Certificate will be issued by the Authorised Officer in favour of the successful purchaser only after receipt of the entire sale consideration within the time limit stipulated herein. (9) The successful purchaser shall bear the charges/fees payable for conveyance, such as stamp duty, registration fee etc., as applicable under law. (10) The successful bidder should pay the statutory dues (lawful house tax, electricity charges and other dues), TDS, GST if any, due to Government, Government Undertaking and local bodies. (11) The Authorised Officer shall have all the powers to accept or reject the bids or postpone or cancel the sale without assigning any reason whatsoever.

Place : Kumbakonam, Date : 10-02-2025
Authorised Officer

Regd. Office: 149, T.S.R., (Big) Street, Kumbakonam, Thanjavur District, Tamil Nadu - 612001. CIN - L65107IN1994PLC03287

Telephone No.0435-2402322, Fax: 0435-2431746, Website: www.cityunionbank.com

IndianOil
Indian Oil Corporation Limited
Regd. Office: IndianOil Bhavan, G-9, Ali Yavar Jung Marg, Bandra (East), Mumbai-400 051.
Tel No.: 022-26447327 • Email ID: investors@indianoil.in
Website: www.iocl.com • CIN:L23201MH1959G0101388

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

Notice is hereby given that Share Certificate(s) of Indian Oil Corporation Limited as detailed below are stated to have been lost / misplaced and the holder of the said shares has applied to IndianOil / KFin Technologies Limited, (Share Transfer Agents) for issue of duplicate share certificates:

Folio No.	Name of the Shareholder	Cert. Nos.	Dist. Nos. From	Dist. Nos. To	No. of shares
IOC029446	Shri Ratan Kumar Sonowal	1021259	387121551	387121600	50
		2394372	485080305	485080304	600
		2726040	9702319461	9702320680	1200
		4383906	14416505849	14416507048	1200
IOC008795	Shri Surjya Ganguli	779284-779295	375022801	375023400	600
		1186633-1186644	707916901	707917500	600
		1539353-1539364	110044411	1100445010	600
		1906389	2193748789	2193750588	1800
	Total				6650

IndianOil proposes to issue duplicate share certificate(s) (Letter of Confirmation) in lieu of the above share certificate(s). The Public is hereby warned against purchasing or dealing in any way with the above share certificates. If any person(s) has/have any claims in respect of the said shares or any objection(s) for issuance of the Letter of Confirmation in favour of the said applicant, He/she/they should lodge their claim(s) or objection(s) with IndianOil at its registered office at the address given above or with its RTA viz. KFin Technologies Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032 within 15 days from the date of Publication of the notice, after which no claim(s) will be entertained by the Company / Share Transfer Agents.

For and on behalf of
Indian Oil Corporation Limited

Sd/-
(Kamal Kumar Gwalani)
Company Secretary

Place : Mumbai
Dated : 11.02.2025

PARNAX LAB LIMITED

Registered Office: Gala No.114, Building No. 8, Jogani Industrial Complex, Chunarbhatti, Mumbai - 400 022.
Tel: 022-68252525, Fax: 24057708, Email: compliance@naxparlab.com, Website: www.naxparlab.com
CIN: L36912MH1982PLC027925

Extract Un-Audited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months Ended December 31, 2024

Particulars	STANDALONE				CONSOLIDATED			
	Current Quarter Ended	Corresponding Quarter Ended	Current Nine Months Ended	Year Ended	Current Quarter Ended	Corresponding Quarter Ended	Current Nine Months Ended	Year Ended
	31.12.2024	31.12.2023	31.12.2024	31.03.2024	31.12.2024	31.12.2023	31.12.2024	31.03.2024
Total Income from Operations (net)	115.30	289.23	670.22	797.54	4040.56	5108.98	13995.01	18952.69
Net Profit/(Loss) from ordinary activities After Tax	15.78	98.70	147.82	182.35	121.23	217.89	861.35	962.48
Net Profit/ (Loss) For The Period After Tax (After Extraordinary Items and Minority Interest)	15.78	98.70	147.82	182.35	121.02	217.65	859.92	960.92
Equity Share Capital	1148.56	1148.56	1148.56	1148.56	1148.56	1148.56	1148.56	1148.56
Reserves (Excluding revaluation Reserve As per latest Balance Sheet as on 31st March, 2024)	-	-	-	966.78	-	-	-	6008.70
Earning Per Share (Before Extraordinary Items) (of Rs. 10/- each) Basic and Diluted	0.14	0.86	1.29	1.59	1.06	1.90	7.50	8.38
Earning Per Share (after Extraordinary Items) (of Rs. 10/each) Basic and Diluted	0.14	0.86	1.29	1.59	1.06	1.90	7.50	8.38

The above is an extract of the detailed format of standalone and consolidated financial results for the quarter and nine months ended on December 31, 2024, filed with the stock exchange under regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of standalone and consolidated unaudited financial results for the quarter and nine months ended on December 31, 2024, are available on stock exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.naxparlab.com) and it can also be accessed through the QR Code given below.



Place: Mumbai
Date: 10.02.2025

Keystone Realtors Limited
(Formerly known as Keystone Realtors Private Limited)
CIN: L45200MH1995PLC094208
Registered Office :- 702, Natraj, M.V. Road Junction, Western Express Highway, Andheri (East), Mumbai - 400 069. Website: www.rustomjee.com

STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024

Sr. No.	Particulars	(INR in Lakh, except otherwise stated)		
		Quarter ended December 31, 2024	Nine months ended December 31, 2024	Quarter ended December 31, 2023
1	Total Income from Operations	48,582	1,47,924	53,333
2	Profit Before Share of Profit from associates and joint ventures, and tax	4,827	17,844	1,239
3	Profit for the period	2,998	12,118	2,988
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,982	12,076	2,981
5	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- Per Share)	12,602	12,602	11,388
6	Earning per share (Face value of Rs. 10/- each) (not annualised)			
	(a) Basic (in INR)	1.20	8.67	2.65
	(b) Diluted (in INR)	1.18	8.58	2.65

Notes to the unaudited Consolidated Financials Results

- The above unaudited consolidated financial results for the quarter and nine months ended December 31, 2024 of the Keystone Realtors Limited ("the Company") and its subsidiaries (collectively "the Group") and its interest in associates, joint ventures and jointly controlled entities, were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on February 11, 2025.
- The above unaudited consolidated financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the applicable Indian Accounting Standards ("Ind AS") as prescribed under section 133 of the Companies Act, 2013, as amended, read with relevant rules thereunder.
- The Group is exclusively engaged in the business of real estate and allied activities. This in the context of Indian Accounting Standard (Ind AS 108) "Operating Segments", constitutes single operating segment. The Group does not have operations outside India, hence geographical segment is not applicable.
- The Company has during the period issued fresh equity shares of INR 10 each at a premium of INR 650 per share aggregating INR 80,000 Lakh by way of qualified institutional placement (QIP), which were allotted on May 27, 2024 and got listing and trading approval of BSE Limited and National Stock Exchange of India Limited on May 28, 2024 and May 29, 2024 respectively.

The net proceeds (net of issue expenses) of INR 78,272 Lakh are to be utilized towards the purposes mentioned in placement document of QIP and the costs that are directly attributable to the aforesaid issue has been recognized in equity.

The Company has utilised net proceed of INR 47,318 Lakh in accordance with the objects mentioned in the placement document of QIP and unutilized amount is lying in bank accounts.

For and on behalf of the Board
Sd/-
Boman Irani
Chairman & Managing Director
DIN : 00057453

Place : - Mumbai
Dated : February 11, 2025

PUBLIC NOTICE

A Public Notice is hereby given that I, **Shrikrishna Narayan Phadnis** the father, **Asmita Devdatta Phadnis**, the wife and **Gautam Devdatta Phadnis** and **Devasmi Phadnis**, the children of **Devdatta Shrikrishna Phadnis**, would like to inform that we are not related to and not liable for any and all the loans, taken from various banks and financial institutions, before and after this notice, by and in the name of **Devdatta Shrikrishna Phadnis**.

Devdatta Shrikrishna Phadnis has taken all of the loans without any consideration for us, we declare by this notice that, any person/bank/financial institutions giving him any loan or advance shall be doing so entirely on their own risk and responsibility, I, nor my family, shall in any way be responsible for such debts.

Date : 12/02/2025

Sd/-
Shrikrishna Narayan Phadnis

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my client is intending to purchase and hence I am investigating title of the following Commercial Premises owned by M/s. VIZOR SOLUTIONS PRIVATE LIMITED more particularly described in the Schedule hereunder. Any person having any claim against the said Property by way of sale, exchange, mortgage, gift, trust, charges, maintenance, inheritance, possession, lease, lien or otherwise is hereby requested to make the same known in writing along with documentary evidence to the undersigned within 14 days from this notice failing which the claim of such person/s will be deemed to have been waived/ abandoned or given up and the same shall not be entertained thereafter.

Schedule of the Property

Commercial Premises No. 306 admeasuring about 2521 square feet carpet area i.e., about 4160 square feet built-up area on the 3rd floor in the building known as **Boomerang 'A' Wing of Boomerang Co-operative Housing Society Limited**, with exclusive right to use 4 (Four) stack Car Parking Spaces bearing Nos. 540, 541 constructed on land bearing CTS No. 4A & 4B of Saki Village situated at Chandivali Farm Road, Chandivali, Powai, Andheri (East), Mumbai- 400 072 in the Registration District of Mumbai City
Advocate Harshit Shah
and Mumbai Suburban
604, West View Heights, 220, Bhalchandra Road,
Dated 12th Feb' 2025
Matunga (E), Mumbai 400019. I Email - hdshah22@gmail.com

TPL PLASTECH LIMITED

CIN: L25209DD1992PLC004656
Regd. Office: 102, 1st Floor, Centre Point, Somnath Daman Road, Somnath, Dabhel, Nani Daman (U.T.)-396210
Corporate Off: 203, Centre Point, J.B. Nagar, Andheri Kuria Road, Andheri East, Mumbai-400059. Tel: 022-6852 4200 • Email: info@tplplastech.in • Website: www.tplplastech.in

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31st DECEMBER, 2024

S No.	Particulars	STANDALONE					CONSOLIDATED				
		Quarter ended	Quarter ended	Nine Months Ended	Nine Months Ended	Year Ended	Quarter ended	Quarter ended	Nine Months Ended	Nine Months Ended	Year Ended
		31.12.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024	31.12.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024
1	Revenue from operations (Net)	9,106.15	8,265.66	25,719.99	23,019.23	31,339.98	9,106.15	8,265.66	25,719.99	23,019.23	31,339.98
2	Net Profit from ordinary activities after tax	693.35	587.75	1,676.82	1,378.09	1,984.83	693.20	587.75	1,676.56	1,378.09	1,984.79
3	Total Comprehensive Income for the period after tax and other comprehensive income after tax	693.35	587.75	1,676.82	1,378.09	1,983.29	693.20	587.75	1,676.56	1,378.09	1,983.25
4	Equity Share Capital (Face Value ₹ 2 each)	1,560.06	1,560.06	1,560.06	1,560.06	1,560.06	1,560.06	1,560.06	1,560.06	1,560.06	1,560.06
5	Earnings Per Share (before extraordinary items) (of ₹ 2 each) Basic & Diluted	0.89	0.75	2.15	1.77	2.54	0.89	0.75	2.15	1.77	2.54

Notes:

- The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2024 are available on the Stock Exchange websites www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.tplplastech.in and can be accessed through the QR code given below.
- The above Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2024 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on February 10, 2025.

By order of the Board
For TPL PLASTECH LIMITED
Mahinder Kumar Wadhwa
CHAIRMAN (DIN: 00064148)

Place : Mumbai
Date : February 10, 2025

AEONX DIGITAL TECHNOLOGY LIMITED

(Formerly Known as Ashok Alco-Chem Limited)
Regd. Office: 12/13, Jeevan Udyog Building, 278, Dr. D. N. Road, Fort, Mumbai - 400 001. Tel: 022-66221700
CIN - L62099MH1992PLC069615 Email: secretarial@aeonx.digital Website: www.aeonx.digital

Extract from the Unaudited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter & Nine Months ended December 31, 2024

(Rs. in Lakhs, except EPS)

Sr. No.	Particulars	STANDALONE			CONSOLIDATED		
		Quarter Ended	Nine Months Ended	Quarter Ended	Nine Months Ended		
		31-12-2024	31-12-2023	31-12-2024	31-12-2023		
1.	Total Income from Operations	630.54	285.01	1,724.38	850.43	892.83	2,525.03
2.	Net Profit / (Loss) for the period (Before tax, Exceptional and/or Extraordinary items)	125.92	21.60	318.77	145.18	66.74	408.02
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (After Exceptional and/or Extraordinary items)	125.92	(69.87)	318.77	145.18	(24.73)	408.02
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (After Exceptional and/or Extraordinary items)	57.99	(80.30)	199.97	83.43	(43.76)	271.91
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (

Keystone Realtors Limited

(Formerly known as Keystone Realtors Private Limited)

CIN: L45200MH1995PLC094208

Registered Office :- 702, Natraj, M.V. Road Junction, Western Express Highway, Andheri (East), Mumbai - 400 069. Website: www.rustomjee.com

STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024

(INR in Lakh, except otherwise stated)

Sr. No.	Particulars	Quarter ended December 31, 2024	Nine months ended December 31, 2024	Quarter ended December 31, 2023
1	Total Income from Operations	48,582	1,47,924	53,333
2	Profit Before Share of Profit from associates and joint ventures, and tax	4,827	17,844	1,239
3	Profit for the period	2,998	12,118	2,988
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,982	12,076	2,981
5	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- Per Share)	12,602	12,602	11,388
6	Earning per share (Face value of Rs. 10/- each) (not annualised)			
	(a) Basic (in INR)	1.20	8.67	2.65
	(b) Diluted (in INR)	1.18	8.58	2.65

Notes to the unaudited Consolidated Financials Results

- The above unaudited consolidated financial results for the quarter and nine months ended December 31, 2024 of the Keystone Realtors Limited ("the Company") and its subsidiaries (collectively "the Group") and its interest in associates, joint ventures and jointly controlled entities, were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on February 11, 2025.
- The above unaudited consolidated financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the applicable Indian Accounting Standards ("Ind AS") as prescribed under section 133 of the Companies Act, 2013, as amended, read with relevant rules thereunder.
- The Group is exclusively engaged in the business of real estate and allied activities. This in the context of Indian Accounting Standard (Ind AS 108) "Operating Segments", constitutes single operating segment. The Group does not have operations outside India, hence geographical segment is not applicable.
- The Company has during the period issued fresh equity shares of INR 10 each at a premium of INR 650 per share aggregating INR 80,000 Lakh by way of qualified institutional placement (QIP), which were allotted on May 27, 2024 and got listing and trading approval of BSE Limited and National Stock Exchange of India Limited on May 28, 2024 and May 29, 2024 respectively.

The net proceeds (net off issue expenses) of INR 78,272 Lakh are to be utilized towards the purposes mentioned in the placement document of QIP and the costs that are directly attributable to the aforesaid issue has been recognized in equity. The Company has utilised net proceed of INR 47,318 Lakh in accordance with the objects mentioned in the placement document of QIP and unutilized amount is lying in bank accounts.

For and on behalf of the Board
Sd/-
Boman Irani
Chairman & Managing Director
DIN : 00057453

Place : - Mumbai
Date : February 11, 2025

पीसीएस टेक्नॉलॉजी लिमिटेड

मॉड्यूलर कार्यालय : सर्व्हे क्र. १-ए, एफ-१, इराणी मार्केट कंपाऊंड, येरवडा, पुणे-४११ ००६.
सीआयएन.एल७४२००एमएच१९८१पीएलसी०२४२७९

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी एकत्रित अ-लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

अनु. क्र.	वर्णनात्मक	अंतिम				संपलेले आर्थिक वर्ष
		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	
		३१.१२.२०२४	३०.०९.२०२४	३१.१२.२०२३	३१.१२.२०२३	३१.०३.२०२४
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	११०.९६	१०७.९६	८७.६४	३०९.७२	२५०.४४
२	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)	४६.७०	४६.५६	४९.७८	१३५.८०	९३.७२
३	कालावधीसाठी करीर निव्वळ नफा/(तोटा)	३४.४२	३०.३०	३६.६३	९४.००	७०.८०
४	कालावधीसाठी एकूण सर्वसाधारण उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करीर) आणि इतर सर्वसाधारण उत्पन्न (करीर) धरून)	३४.८४	३०.७९	३६.८०	९५.२५	७१.२५
५	समभाग भांडवल	२,०९५.०७	२,०९५.०७	२,०९५.०७	२,०९५.०७	२,०९५.०७
६	मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदाने दाखवल्या प्रमाणे राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वागवून)	प्रना	प्रना	प्रना	प्रना	प्रना
७	प्रति भाग मुल्युत आणि सौम्यिकता प्रामा (प्रत्येकी रु. १०/- चे) (आवधिक*) (अनन्यसाधारण बाबींप्रती)	०.१६*	०.१६*	०.१६*	०.१६*	०.१६*

अनु. क्र.	वर्णनात्मक	अंतिम				संपलेले आर्थिक वर्ष
		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	
		३१.१२.२०२४	३०.०९.२०२४	३१.१२.२०२३	३१.१२.२०२३	३१.०३.२०२४
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१०९.५१	१०६.५१	८६.९९	३०५.३७	२४६.२२
२	कर पूर्व नफा	४५.५४	४५.२२	४०.७३	१३१.९७	९०.४०
३	करीर नफा	३५.३२	२९.४६	३५.८८	९३.०२	६८.७०

- टीपा :**
- वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग अँड अदर डिव्हलपमेंट) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या संपलेली तिमाही आणि संपलेल्या वर्षाच्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. संपलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.
 - ११ फेब्रुवारी, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत वरील अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकन केल्यावर संचालक मंडळाकडून मंजूर करण्यात आले.
 - संपलेल्या तिमाही साठीची आकडेवारी ही संबोधित आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाही पर्यंतच्या अलेखापरीक्षित आकडेवारी आणि मर्यादित पुनर्विलोकन अधीन असलेल्या संबोधित आर्थिक वर्षाच्या संपलेल्या अर्ध वर्षाच्या आकडेवारी दृष्ट्या तैलानिक आकडेवारी आहे.
 - इंड-एएस १०८, प्रवर्तकीय विभाग अंतर्गतच्या व्याख्याप्रमाणे व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनाच्या आधारे, कंपनी एकाच व्यवसाय विभागात म्हणजेच आटो संबोधित फॅसिलिटी मॅनेजमेंट विभागात कार्य करते, जो एकमेव अहवालयोग्य व्यवसाय विभाग आहे. "आयटी आधारित सेवांमधून मिळणारा महसूल" खूप कमी असल्याने "इतर उत्पन्न" हे "प्रवर्तनातून महसूल" येऊ शकते.
 - १ एप्रिल, २०१७ पासून कंपनीने इंडियन अकाउंटिंग स्टॅंडर्ड्स (इंड-एएस) चा स्वीकार केला आणि त्यानुसार, हे वित्तीय निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या काल १३३ अंतर्गत विलिड इंड-एएस ३५, "अंतरिम वित्तीय अहवाल" मध्ये घालून दिलेली गणना आणि मापन तसेच सहाय्यता त्यांतर्गत जारी केलेले संबोधित नियम आणि भारतात सर्वसाधारणपणे स्वीकारलेल्या अन्य लेखा तत्त्वानुसार बनवले आहेत. तिमाही साठीची वित्तीय विवरणे इंड-एएस ३४ च्या गणना आणि मापन तत्त्वानुसार बनवले आहेत.
 - वित्तीय निष्कर्ष (अंतिम आणि एकत्रित) आयसीआय कडून निर्दिष्टित केलेल्या इंडियन अकाउंटिंग स्टॅंडर्ड्स (इंड-एएस) ची तसेच आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या काल १३३ नुसार बनवले आहेत.
 - कंपनीने पूर्वी बॉर्डर्स मध्ये निधी गुंतवला होता. मार्क-टू-मार्केट तत्त्वावर काही बॉर्डर्सचे बाजार मूल्य/पुनर्विक्री मूल्य आधीच्या तिमाही/वर्षात बदलले. त्यानुसार, खराबी हातीचा परतावा असलेली चालू तिमाही साठी रु. निरंक व ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या नऊ महिन्यांसाठी रु. ५.०६ लाख रकमेची मार्क टू मार्केट तत्त्वाचे आलेली प्रामा ही "वित्तीय संलेश आणि अपवादनात्मक बाबींवरिल खराबी हाती / (प्रामा) " अंतर्गत हिशोबात धरून वर्गीकृत केले.
 - कंपनीच्या संचालक मंडळाने, कंपनी अधिनियम, २०१३ चे प्रकरणात शेअर्सचे निर्गमन च्या शाहीच्या अनुपालनात ३९,७५,००० '९९ नॉन-क्यूमुलेटिव्ह, नॉन-कन्वर्टिबल, रिडिमिबल प्रकरणात शेअर्स ("प्रकरणात शेअर्स") चे विमोचन मंजूर करणारा ठराव संमत केला. सेबी रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३० नुसार, कंपनीने ३० ऑक्टोबर, २०२४, १२ नोव्हेंबर, २०२४ आणि १९ जानेवारी, २०२५ दिनांकीत पांडुरंग, ह्या प्रकरणात शेअर्सच्या विमोचनावार बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड (बीएसई) ला कळवले होते. १९,८७,५०० प्रकरणात शेअर्स (३१ जानेवारी, २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी परिणती होणाऱ्या) च्या शाहीनुसार ते रु. १० प्रति प्रकरणात शेअर्सच्या अंदापर मूल्यात अन्य १९,८७,५०० प्रकरणात शेअर्स (३१ जानेवारी, २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी परिणती होणाऱ्या) सहीत मुदतपूर्व विमोचीत केले. मुदतपूर्व कर्णाच्या निर्णयाच्या आर्थिक परिणाम इंड एएस ३५ नुसार दुसऱ्या म्हणून कळवला आहे आणि तो रु. ३.४८ लाख असा इंड-एएस, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत वित्तीय खर्च अंतर्गत धरला आहे.
 - चालू कालावधीच्या वार्षिकरणाची तुलनायोग्य करण्याकरिता आवश्यकतेनुसार मागील कालावधीच्या आकडेवारी पुनर्गठित/पुनर्विकृत केल्या आहेत.

पीसीएस टेक्नॉलॉजी लिमिटेडसाठी
सही/-
अशोक कुमार पटनी
(उपाध्यक्ष)
डीआयएन:०००१४१९४

ठिकाण : मुंबई
दिनांक : ११ फेब्रुवारी, २०२५

लदाम अफोर्डेबल हाऊसिंग लिमिटेड

मॉ. कार्यालय : लदाम हाऊस, सी-३३, आयटीआय समोर, वागळे इंडस्ट्रीअल इस्टेट, ठाणे (प) - ४००६०४,
दु. क्र. ०२२-७९१९१००० ईमेल आयडी : compliances@ladam.in,
वेबसाईट : www.ladamaffordablehousing.com, सीआयएन : एल६५९९०एमएच१९७९पीएलसी०२१२३३
(सेबी (एनओडीआर) रेग्युलेशन, २०१५ चे रेग्युलेशन ४७(१) (बी))

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अंतिम आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

अ. क्र.	वर्णनात्मक	अंतिम				एकत्रित
		३१/१२/२०२४	३१/१२/२०२४	३१/१२/२०२३	३१/१२/२०२३	
		संपलेल्या तिमाहीसाठी	संपलेल्या तिमाहीसाठी	संपलेल्या तिमाहीसाठी	संपलेल्या तिमाहीसाठी	संपलेल्या तिमाहीसाठी
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	५,९९०	१९,८२८	२,९७४	५,३४८	५६,९९८
२	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादनात्मक आणि किंवा अनन्यसाधारण बाबींप्रति #)	१,४०८	-६,०५७	-१,२२५	-४,७७९	१,२८५
३	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादनात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींप्रति #)	१,४०८	-६,०५७	-१,२२५	-४,७७९	१,२८५
४	कालावधीसाठी करीर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादनात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींप्रति #)	१,४०८	-६,०५७	-१,२२५	-४,७७९	१,२८५
५	कालावधीसाठी एकूण सर्वसाधारण उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करीर) आणि इतर सर्वसाधारण उत्पन्न (करीर) धरून)	१,३७३	-६,४०८	-१,०९९	-४,८७७	०,३३१
६	समभाग भांडवल	९१५,२३०	९१५,२३०	९१५,२३०	९१५,२३०	९१५,२३०
७	मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदाने दाखवल्यानुसार राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वागवून)					
८	प्रति भाग प्रामा (प्रत्येकी रु. ५/- चे) (अखंडित व खंडित कामकाजासाठी)	०.००८	०.०३३	०.००७	०.००९	०.००४
	सौम्यिकता	०.००८	०.०३३	०.००७	०.००९	०.००४

- टीपा :**
- वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग अँड अदर डिव्हलपमेंट) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या तिमाही अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा उतारा आहे. तिमाही अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (www.bseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट (www.ladamaffordablehousing.com) वर उपलब्ध आहे.
 - लेखा धोरणातील बदलांमुळे निव्वळ नफा/तोटा, एकूण सर्वसाधारण उत्पन्न किंवा अन्य कोणत्याही संबोधित बाबींवरिल परिणाम ताळेबंदीच्या स्वरुपात कळवला जाईल.
 - सी - अपवादनात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी प्रयोगे असेल त्याप्रमाणे इंड-एएस रुस/एएस रुस नुसार नफा आणि तोटा विवरणात समाविष्टित केल्या आहेत.

लदाम अफोर्डेबल हाऊसिंग लिमिटेडसाठी
सही/-
सुमेरु आरावळ
अध्यक्ष आणि संचालक
डीआयएन : ००३२५०६३

ठिकाण : ठाणे

PARNAX LAB LIMITED

Registered Office: Gala No.114, Building No. 8, Jogani Industrial Complex, Chunarbhathi, Mumbai - 400 022.
Tel: 022-68252525, Fax: 24057708, Email: compliance@naxparlab.com, Website: www.naxparlab.com
CIN: L36912MH1982PLC027925

Extract Un-Audited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months Ended December 31, 2024

(Rs. in Lacs)

Particulars	STANDALONE				CONSOLIDATED			
	Current Quarter Ended 31.12.2024	Corresponding Quarter Ended 31.12.2023	Current Nine Months Ended 31.12.2024	Year Ended 31.03.2024	Current Quarter Ended 31.12.2024	Corresponding Quarter Ended 31.12.2023	Current Nine Months Ended 31.12.2024	Year Ended 31.03.2024
Total Income from Operations (net)	115.30	289.23	670.22	797.54	404.06	5108.98	13995.01	18952.69
Net Profit/(Loss) on ordinary activities After Tax	15.78	98.70	147.82	182.35	121.23	217.89	861.35	962.48
Net Profit/(Loss) For The Period After Tax (After Extraordinary Items and Minority Interest)	15.78	98.70	147.82	182.35	121.02	217.65	859.92	960.92
Equity Share Capital	1148.56	1148.56	1148.56	1148.56	1148.56	1148.56	1148.56	1148.56
Reserves (Excluding revaluation Reserve As per latest Balance Sheet as on 31st March, 2024)	-	-	-	966.78	-	-	-	6008.70
Earning Per Share (Before Extraordinary Items) (of Rs. 10/- each) Basic and Diluted	0.14	0.86	1.29	1.59	1.06	1.90	7.50	8.38
Earning Per Share (After Extraordinary Items) (of Rs. 10/each) Basic and Diluted	0.14	0.86	1.29	1.59	1.06	1.90	7.50	8.38

The above is an extract of the detailed format of standalone and consolidated financial results for the quarter and nine months ended on December 31, 2024, filed with the stock exchange under regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of standalone and consolidated unaudited financial results for the quarter and nine months ended on December 31, 2024, are available on stock exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.naxparlab.com) and it can also be accessed through the QR Code given below.

For Parnax Lab Limited
Sd/-
Mihir P. Shah
Managing Director & CEO
DIN NO: 00387912

Place: Mumbai
Date: 10.02.2025

ईपीएल लिमिटेड

कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर: L74950MH1982PLC028947
मॉड्यूलर कार्यालय: पी. ओ. वाणिज्य, तासगाव, जिन्ना टाउन ४२६ ६०४, महाराष्ट्र
दूरध्वनी: +९१ ९८३३३३३३३३
कॉर्पोरेट ऑफिस: टॉप फ्लोर, स्टारम टॉवर, कन्ना मिडी, सेक्टर १, वांद्रे, मुंबई-४०००३३
दूरध्वनी: +९१ २२ २७८९९००/९२०० ईमेल: complianceofficer@epglobal.com; वेबसाईट: www.epglobal.com

३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठीचे अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(प्रति शेअर डेटा वागळता र दशलक्ष)

अनु. क्र.	वर्णनात्मक	संपलेल्या तिमाहीसाठी	संपलेल्या तिमाहीसाठी	संपलेल्या तिमाहीसाठी	संपलेल्या तिमाहीसाठी
		३१ डिसेंबर २०२४	३१ डिसेंबर २०२३	३१ डिसेंबर २०२४	३१ मार्च २०२४
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१	प्रवर्तनातून उत्पन्न	१०,९४३	९,७५९	३९,०७९	३९,९६९
२	अपवादनात्मक बाबी आणि कागपुर्वीचा निव्वळ नफा	१,००५	९४३	२,९८५	३,३८८
३	अपवादनात्मक बाबींनंतर कागपुर्वीचा निव्वळ नफा	१,००५	९४३	२,९८५	२,६८३
४	करानंतरचा निव्वळ नफा (अपवादनात्मक बाबींनंतर)चा गुणावित्तीय पालकांचे धारक	९३५	८६१	२,४७७	२,९३२
५	एकूण व्यापक उत्पन्नाचा गुणावित्तीय पालकांचे धारक	६९९	६४४	२,४२२	२,९५५
६	भरणा केलेले समभाग भांडवल (रु.२/- प्रत्येकी)	६३८	६३७	६३८	६३७
७	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वागवून)	-	-	-	२०,२७८
८	प्रती समभाग प्रामा (ईपीएस) (रु.२/- प्रत्येकी) ^	२.९३	२.७९	७.६८	६.७०
	सौम्यिकता	२.९२	२.७०	७.६५	६.६८
	(^ तिमाही आणि नऊ महिन्यांसाठीचे आकडे वार्षिकीकृत नसलेले)				
९	डेट मॉडिफिकेशन रेटो (वैक संख्या)	३.३८	२.४३	२.९३	२.०९
१०	इन्ट्रेट मॉडिफिकेशन रेटो (वैक संख्या)	४.६७	४.२९	४.४९	३.३२

३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठीचे अलेखापरीक्षित एकल वित्तीय निष्कर्ष

(प्रति शेअर डेटा वागळता र दशलक्ष)

अनु. क्र.	वर्णनात्मक	संपलेल्या तिमाहीसाठी	संपलेल्या तिमाहीसाठी	संपलेल्या तिमाहीसाठी	संपलेल्या तिमाहीसाठी
		३१ डिसेंबर २०२४	३१ डिसेंबर २०२३	३१ डिसेंबर २०२४	३१ मार्च २०२४
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
१	प्रवर्तनातून उत्पन्न	३,९९०	३,२२२	१०,०६३	१२,८०५
२	अपवादनात्मक बाबी आणि कागपुर्वीचा निव्वळ नफा	४९३	४२०	१,७३८	१,८४३
३	अपवादनात्मक बाबींनंतर कागपुर्वीचा निव्वळ नफा	४९३	४२०	१,७३८	१

Form No. 3
[See Regulation-15 (1)(a)] / 16(3)

DEBTS RECOVERY TRIBUNAL PUNE
Unit Nos. 307 to 310, 3rd floor, Kakade Biz Icon Building, Shivaji Nagar, Pune - 411005.

Case No.: OA/978/2023

Summons under sub-section (4) of section 19 of the Act, read with sub-rule (2A) of rule 5 of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993.
Exh. No.: 10630

Bank of India
VS
SRP Management Consultancy Private Limited

To,
(1) Nitin Ramchandra Parkale
B 1003 Marvill D P Raod Gadital Hadapsar Pune, Maharashtra -411028.

SUMMONS

WHEREAS, OA/978/2023 was listed before Hon'ble Presiding Officer/Registrar on 08/01/2025.

WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/notice on the said Application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs. 21,85,875.40/- (application along with copies of documents etc. annexed).

In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants are directed as under:

(i) to show cause within thirty days of the service of summons to why relief prayed for should not be granted;

(ii) to disclose particulars of properties or assets other than properties and assets specified by the applicant under serial number 3A of the original application;

(iii) you are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and properties disclosed under serial number 3A of the original application, pending hearing and disposal of the application for attachment of properties;

(iv) you shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and/or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original application without the prior approval of the Tribunal;

(v) you shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financial institutions holding security interest over such assets.

You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before Registrar on 02/04/2025 at 10:30 A.M. failing which the application shall be heard and decided in your absence.

Given under my hand and the seal of this Tribunal on this date: 21/01/2025.

Signature of the Officer Authorised to issue summons.
IC REGISTRAR
DEBTS RECOVERY TRIBUNAL, PUNE

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to inform the Public at Large that the Original (1) Index II, (2) Registration Receipt & (3) Agreement dated 07/01/2015 registered on 16/01/2015, in Office of Joint Sub-Registrar Haveli No. 8 at Serial No. 589/2015, between (I) Kolte-Patil Real Estates Pvt Ltd and (II) Mr. Shakil Faiz Parkar and Mrs. Basma Hamaja Parkar, in respect of the office more particularly described in the schedule herewith, have been lost/misplaced by the current owners of the said office Mr. Shakil Faiz Parkar and Mrs. Basma Hamaja Parkar. And accordingly, after understanding the loss of the originals of abovementioned documents, the owners have lodged/registered an online FIR on 06/02/2025 at Kharadi Police Station, Pune, vide Lost Report No. 20545/2025. All persons are hereby informed that if anyone has found the aforementioned original documents, please inform and hand over the same at the address mentioned hereunder within 7(Seven) days. If the original documents are not received within 7(Seven) days, the original documents will be deemed to be lost.

SCHEDULE OF THE SAID OFFICE
Office No. 04, on fourth floor, in A Building, in the project known as "CITY VISTA", situated at S. No. 53 and 54, Kharadi, Pune.
Place: Pune
Date: 12/02/2025.

Sd/-
ADV. MADHAV V. SOLANKAR
Office - Chaitanya, Opp. Of Bhairavanath Temple, Gaonthan, Vadgaon sheri, Pune - 411 014 Mo. No. 9021997899

PUBLIC NOTICE FOR LOSS OF DOCUMENT

Known to all by this Notice Given to Public at large that my client Late Mr. Nagu @ Nagesh Raghunath Shedge through his Legal heirs I. Mr. Nilesh Nagu @ Nagesh Shedge R/at. S.No.28/4/3, Flat No.C-12, Suyog Sankul Society, Vishal Nagar, Pune 411027, and 2. Mrs. Ashwini Ganesh Pagade R/at- Shubhashri Residency, Phase - 2, Akurdi, Pune 411035. That the Flat bearing No.12 on the Third Floor admeasuring area about 530 Sq.ft. i.e. 49.25 Sq.mtrs. Sebal Super Built-up + Terrace admeasuring area 142 Sq.ft. i.e. 13.19 Sq.mtrs. in the Wing C knowing as "Suyog Sankul" situated at S.No.28/4/3, 28/4/3/4, 28/4/3/5 at village Pimple Nilakh, Pune is owned and possessed by my client Late Mr. Nagu @ Nagesh Raghunath Shedge. After demise Late Mr. Nagu @ Nagesh Raghunath Shedge through his Legal heirs Mr. Nilesh Nagu @ Nagesh Shedge and Mrs. Ashwini Ganesh Pagade. The previous owners i.e. Mr. Nagu @ Nagesh Raghunath Shedge had purchased said above mentioned Flat No.12 from the M/s. Suyog Construction through its Partner Mr. Goraksh Vitthal Bhor was executed Agreement to Sale which is registered in the office of sub registrar Haveli No.05 vide No. 3061/2003 on dated 17/05/2003.

The above mentioned said Agreement to Sale is lost/misplaced by my client. My client filed lost report at Sangvi Police Station dated 04/01/2025 which is lost report no.19847005072500005 therefore if any person, organization found this original Documents is requested to send or contact to the address mentioned of my client. Further my client will not be held liable and shall not be banding on my client for any further transaction/sale using the said original i.e. Agreement to Sale if any. Hence this Public Notice.

Sd/-
Adv. S. D. Arude,
Office:- Netaji Chowk, Front of Kartik Temple, Aundh, Pune - 411067. Mob:- 9823118228, Email ID: advarude@gmail.com

MUTHOOT HOUSING FINANCE COMPANY LIMITED
Registered Office: TC No.14/2074-7, Muthoot Centre, Punnen Road, Thiruvananthapuram - 695 034, CIN No. - U65922KL2010PLC026254
Corporate Office: 12/A/01, 13th floor, Parinee Crescendo, Plot No. C38 & C39, Bandra Kurla Complex-G Block (East), Mumbai-400051 TEL. NO. 022-62728517
Branch Address: First Floor, Shree Housing Society, Senapati Bapat Road, Sangli - 413017, Final Plot No. 401, Bhandurda, Shivajinagar, Pune, Maharashtra - 411016
Authorized Officer: Contact Person: Amit Shahane Mobile No: 9764823779, Email ID: authorized.officer@muthoot.com

PUBLIC NOTICE FOR E-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES UNDER SECURITIZATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS & ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 READ WITH PROVISION TO RULE 6(a) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) / Mortgagee(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged / charged to Muthoot Housing Finance Company Ltd., the possession of which has been taken by the Authorized Officer of Muthoot Housing Finance Company Ltd., Secured Creditor pursuant to demand notice (s) issued under Section 13(2) of the Securitization And Reconstruction Of Financial Assets & Enforcement Of Security Interest Act, 2002 in the following loan account (s) the property (ies) will be sold on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", AND " WHATEVER THERE IS" AND "WITHOUT RECOURSE BASIS" for recovery of dues plus interest to Muthoot Housing Finance Company Ltd. Secured Creditor from Borrower(s)/ Mortgagee(s) and Guarantor(s). The Sale will be conducted through E-auction on Web Portal: <https://sarfaesi.auctiontiger.net/EPROC/>.

Sr. No	Loan Account No. / Name of Borrower (s) / Co-Borrower(s) / Guarantor(s) / Mortgagee (s)	Outstanding Amount (Rs.) Future Interest Applicable	Possession Type & Date	Inspection date and time	Reserve Price	Earnest Money Deposit (EMD)	Date and Time of E-Auction	Last Date of Bid Submission
1.	14100070465 1. Deepak Namdev Dhonde 2. Rajendra Namdev Dhonde 3. Chetan Unecha	Rs. 34,54,633.00/- Rupees Thirty Four Lakhs Fifty Four Thousand Six Hundred Thirty Three Only as on 10-February-2025	Symbolic Possession on 24-August-2020	18/February/2025 11.00 AM to 03.00 PM	Rs. 11,50,000/- Rupees Eleven Lakh Fifty Thousand Only	Rs. 1,15,000/- Rupees One Lakh Fifteen Thousand Only	01-March-2025, 11.00 AM to 12.00 PM	28-February-2025, 10.00 AM to 05.00 PM

Description of Mortgaged Properties: FLAT NO 16, 04TH FLOOR, SR. NO. 26, HISSA NO 1/4, AMBEGAON BK- PUNE 411041 NORTH: ROAD EAST: BUILDING SOUTH: BUILDING WEST: BUILDING.

TERMS & CONDITIONS: 1) The E-auction Sale is strictly subject to the terms and conditions mentioned hereunder as per extant guidelines under SARFAESI Act, 2002 & also the terms and condition mentioned in the bid/offer/ tender document to be submitted by the interested bidder(s). 2) The sale will be held on "as is where is", "as is what is", and " whatever there is" and "without recourse basis". 3) The interested bidders shall submit the Offer/ Bid in the prescribed Bid/Offer/tender form that is available on e-auction portal: <https://sarfaesi.auctiontiger.net/EPROC/> and must be accompanied by Earnest Money Deposit ("EMD") by way of Demand Draft in favor of "Muthoot Housing Finance Company Limited". Along with bid/tender/offer documents, the interested bidder are required to submit KYC documents i.e. copy of PAN card bidder's identity proof and the address proof such as copy of the Passport, Election Commission Card, Ration Card, Driving license etc. 4) To the best of knowledge and information of the Authorized Officer of Muthoot Housing Finance Company Limited, there is no encumbrance / claims except as disclosed as per the records available with respect of the property(ies). MHFCL however shall not be responsible for any outstanding statutory dues/ encumbrances/ third party claims/rights/ dues /Municipal Taxes, Maintenance / Society Charges, Electricity and water taxes or any other dues including Stamp Duty, GST, Registration Charges, Transfer Charges and any other expenses and charges in respect of the registration of the Sale Certificate in respect of the said properties shall be paid by the successful bidder/purchaser. The interested bidders should make their own independent inquiries regarding encumbrances, title of property and to inspect and satisfy themselves. 5) The successful bidder/purchaser shall have to pay 25% of the final bid amount (after adjusting 10% of the E.M.D. already paid) not later than the next working days after the acceptance of the bid by the Authorized Officer. 6) The balance 75% of the Sale price shall have to be paid on or before 15 days of confirmation of the sale to the successful Purchaser by the Authorized Officer or such extended period as agreed upon in writing by and solely at the discretion of the Authorized Officer. In case of default in payment by the successful bidder, the amount already deposited shall be liable to be forfeited and property shall be put to re-auction and the defaulting borrower shall have no claim in respect of the property and amount. 7) The interested bidder who have deposited the EMD and require any assistance in login to the e-auction portal, submitting bid, training on e-bidding process etc. may contact during office hours on working days to our service provider M/S e-Procurement Technologies Limited - (Auction Tiger), Help line Nos: 9173528272 & 63518 96643, Mr. Maulik Shrivastava, E-mail Id: maulik.shrivastava@auctiontiger.net and for any property related query may contact the Authorized Officer as mentioned above. 8) The Authorized Officer reserves the right to reject any/all bids without assigning any reason. All the bids received from the prospective bidders shall be returned to them without any liability / claim against MHFCL. 9) The borrower's attention is invited to the provisions of sub section 8 of section 13, of the SARFAESI Act, in respect of the time available, to redeem the secured asset. 10) Public in general and borrower(s)/ mortgagee(s) in particular please take notice that if in case auction scheduled herein fails for any reason whatsoever then secured creditor may enforce security interest by way of sale through private treaty. 11) For detailed terms and conditions of sale, please refer our website <https://muthoothousing.com> and web portal of M/s e-Procurement Technologies Limited - (Auction Tiger) <https://sarfaesi.auctiontiger.net/EPROC/>. The borrower(s)/guarantor(s)/mortgagee(s) are hereby given STATUTORY 15 DAYS NOTICE UNDER RULE 8 & 9 of The Security Interest (Enforcement) Rules of SARFAESI ACT

Place: Maharashtra, Date: 11-February-2025 Sd/- Authorized Officer - For Muthoot Housing Finance Company Limited

PCS TECHNOLOGY LIMITED
Registered office: Survey No. 1-A, F-1, Irani Market Compound Yerwada, Pune - 411006.
CIN: L74200MH1981PLC024279

EXTRACTS OF CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED 31st DECEMBER 2024.

S.N	Particulars	Consolidated					
		Quarter ended		Nine Months Ended		Financial Year Ended	
		31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	110.96	107.96	87.64	309.72	250.44	340.07
2	Net Profit / (Loss) for the period before tax	46.70	46.56	41.78	135.80	93.72	137.70
3	Net Profit / (Loss) for the period after tax	34.42	30.30	36.63	94.00	70.80	102.35
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	34.84	30.71	36.78	95.25	71.25	103.44
5	Equity Share Capital	2,095.07	2,095.07	2,095.07	2,095.07	2,095.07	2,095.07
6	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	NA	NA	NA	NA	NA	NA
7	Basic & Diluted Earnings Per Share (of Rs.10/-each) (not annualised*) (before extraordinary items)	0.16*	0.14*	0.17*	0.45*	0.34*	0.49

The Financial details on Standalone basis are as under

S.N	Particulars	Standalone					
		Quarter ended		Nine Months Ended		Financial Year Ended	
		31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	109.51	106.51	86.19	305.37	246.22	334.39
2	Profit before tax	45.54	45.22	40.73	131.97	90.40	133.10
3	Profit after tax	35.31	29.46	35.88	93.02	68.40	98.85

Notes:

- The above is an extract of the detailed format of Quarter Ended and Year Ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter Ended Financial Results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the listed entity (www.pcsstech.com).
- The above unaudited financial results after being reviewed by the Audit committee were approved by the Board of Directors in their meeting held on 11th February 2025.
- Figures for the quarter ended are balancing figures between unaudited figures upto third quarter of respective financial year and figures of half year ended of the respective financial year which were subjected to limited review.
- Based on the Management approach as defined under Ind-AS 108, Operating segments, the Company operates in one business segment i.e. ITes related Facility Management Segment, as such it is the only reportable business segment. Since "Revenue from IT enabled services" are much lower as a result of which "Other Income" exceeds "Revenue from Operations".
- The Company adopted Indian Accounting Standards (Ind-AS) from April 1, 2017 and accordingly these financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the Ind-AS 34 "Interim Financial Reporting" prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and other accounting principles generally accepted in India. Financial for the quarter have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Ind-AS 34.
- The Financials Results (Standalone and Consolidated) have been prepared in accordance with principles of Indian Accounting Standard (IndAS) as specified by ICAI & section 133 of The Companies Act 2013.
- The Company, in the past has invested funds in Bonds. The Market value/Resale value of some of the bonds on Mark-to-Market basis have varied in earlier quarters/year. Accordingly the resultant gain arrived on Mark-to-Market basis amounting to Rs. Nil for the current quarter & Rs. 5.06 Lacs for the nine months ended 31st December 2024 being reversal of impairment loss has been accounted and classified under "Impairment Loss/(Gain) on financial instruments and Exceptional Items".
- The Board of Directors of the Company has passed the resolution approving the redemption of 39,75,000 9% Non-cumulative, Non-convertible, Redeemable Preference Shares ("Preference Shares") in compliance with terms of issue of preference shares and the Companies Act, 2013. As per regulation 30 of SEBI Regulations, 2015, the Company vide letters dated 30th October, 2024, 12th November, 2024 and 28th January, 2025, has intimated to the Bombay Stock Exchange Limited (BSE) on redemption of these preference shares. As per the terms of the issue 19,87,500 Preference shares (Maturing on or before 31st January 2025) were redeemed prematurely along with other 19,87,500 Preference Shares (Maturing on or before 31st January 2025) at par value i.e. Rs. 10 per preference shares. The Financial impact of decision of early redemption is reported as modification as per Ind AS and the same is Rs 3.48 Lacs which is included under Finance Cost in quarter ended Dec 2024.
- Figures of the previous periods have been regrouped/ rearranged wherever necessary to make them comparable with current period's classification.

For PCS Technology Limited
Sd/-
Ashok kumar Patni
(Vice Chairman)
DIN:00014194

Place: Mumbai
Date: 11 Feb 2025

HDFC BANK LIMITED
CIN : L65920MH1994PLC080618 | Website: www.hdfcbank.com

POSSESSION NOTICE Whereas the undersigned being the Authorised Officer of HDFC Bank Limited (erstwhile HDFC Limited having amalgamated with HDFC Bank Limited) by virtue of a Scheme of Amalgamation approved by Hon'ble NCLT-Mumbai vide order dated 17th March 2023 (HDFC). Whereas the Authorised Officer/s of Housing Development Finance Corporation Limited, under Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices under Section 13 (2) of the said Act, calling upon the following borrower(s) / Legal Heir(s) and Legal Representative(s) to pay the amounts mentioned against their respective names together with interest thereon at the applicable rates as mentioned in the said notices, within 60 days from the date of the said Notice/s, incidental expenses, costs, charges etc till the date of payment and / or realization.

Sr. No.	Name of Borrower (s) / Legal Heir(s) and Legal Representative(s)	Outstanding Dues	Date of Demand Notice	Date of Possession	Description of Immovable Property (ies) / Secured Asset (s)
1	Ms.Sonawane Nanda Bhagwan and Mr.Sonawane Ashish Bhagwan	Rs 25,10,936/- as on 31st August 2024*	01th October 2024	5th February 2025 Physical **	Flat No.14, Still 1st Floor, "Indrayani Park CHSL", Wing-A S.No.137, (Old S.No.359), Plot No.2,Village Dehgaon, Taluka Haveli, Pune

*with further interest as applicable, incidental expenses, costs, charges etc incurred till the date of payment and / or realisation. However, since the borrower/s / Legal Heir(s) and Legal Representative(s) mentioned hereinabove have failed to repay the amounts due, notice is hereby given to the borrower/s / Legal Heir(s) and Legal Representative(s) mentioned hereinabove in particular and to the public in general that the Authorised Officer/s of HDFC Bank Limited have taken ** possession of the immovable property (ies) / secured asset(s) described herein above in exercise of powers conferred on him/him under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the dates mentioned above.

The borrower(s) / Legal Heir(s) and Legal Representative(s) mentioned hereinabove in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the aforesaid Immovable Property (ies) / Secured Asset(s) and any dealings with the said Immovable Property (ies) / Secured Asset(s) will be subject to the mortgage of HDFC Bank Ltd

Borrower(s) / Legal Heir(s) / Legal Representative(s) attention is/are invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.

Copy of the Panchnama drawn and inventory made (if applicable) are available with the undersigned, and the said Borrower(s) / Legal Heir(s) / Legal Representative(s) is / are requested to collect the respective copy from the undersigned on any working day during normal office hours.

NOTE: This notice is published on 12th February 2025 in Financial Express edition & Loksatta edition.

Place : Pune Date : 11th February 2025

For HDFC Bank Limited
Sd/-
Branch Office: HDFC Bank Limited, Office No. 601 to 608, Sixth Floor, Godrej Eternia C, Wing B, Wakdevadi, Shivajinagar, Pune 411005.
Regd. Office: HDFC Bank Limited, HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai - 400013.
Authorized Officer
020 2550000

L&T Finance Limited
(formerly known as L&T Finance Holdings Limited)
Registered Office: L&T Finance Limited, Brindavan Building Plot No. 177, Kalina, CST Road, Near Mercedes Showroom Santacruz (East), Mumbai 400 098
CIN No.: L67120MH2008PLC181833
Branch office: Sangli

POSSESSION NOTICE [Rule-8(1)]

Whereas the undersigned being the authorized officer of L&T Finance Limited (erstwhile, L&T Finance Holdings Ltd), under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred by Section 13(12) of the said Act read with [rule 3] of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice calling upon the Borrower/Co-Borrowers and Guarantors to repay the amount mentioned in the demand notice appended below within 60 days from the date of receipt of the said notice together with further interest and other charges from the date of demand notice till payment/realization. The Borrower/Co-Borrowers/Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Co-Borrowers/Guarantors and public in general that the undersigned has taken possession of the property described herein under in exercise of powers conferred on him/her under Section 13 of the said Act read with rule 8 of the said Rules on this notice.

Loan Account Number	Borrower/s / Co-borrower/s & Guarantors Name	Description of the Mortgaged Properties	Demand Notice		Date and Type of Possession Taken
			Date	Outstanding Amount (₹)	
KOHHL1800 0215, KOHHL1800 0219, KOHHL1800 0250, KOHHL1800 0256	(1) Rohit Kishor Kulkarni As Borrower And (2) Rasika Rohit Kulkarni (3) Anuradha Kishore Kulkarni (4) Gauri Kulkarni (5) Mrinmayi Kulkarni (As The Legal Heir Of Deceased Co-borrower Rahul Kishor Kulkarni)	All the piece and parcel of the Property Address: Property Admeasuring C. S. No. 12178, Plot No.2 Admeasuring 544.5 Sq.mtr, Jeevan Apartment Flat No. 12 Admeasuring 36.65 Sq.mtr Carpet Area And 46.08 Mtrs Built Up Area & Flat No. 9 Admeasuring 46.09 Sq.mtr Built Up And 36.66 Sq.mtr Carpet Area On 2nd Floor, Near Vasavade Hospital & D Mart Mall, Mangalmurti Colony, South Shivaji Nagar, At. Post. Dist - Sangli 416416. Within The Jurisdiction Of Sub Registrar Sangali And Limits Of The Sangli Miraj Kupwad Municipal Council And Which is Bounded As Follow:- Bounded Flat No. 12 Bounded Flat No. 09	18.08.2022	Rs. 91,10,139.05/- As on 16-08-2022	07.02.2025 Physical Possession
		East: Open Land And Government Road West: Flat No. 11 North: Open Land South: Flat No. 9			
		East: Open Land West: Passage, Staircase And Flat No. 10 North: Flat No. 12 South: Open Land			

The Borrower/Co-borrowers/Guarantors in particular and public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing in the property would be subject to the charge of L&T Finance Limited for an amount mentioned in the demand notice together with further interest and other charges from the date of demand notice till payment/realization.

Date: 12.02.2025
Place: Sangli

Sd/-
Authorized Officer
For L&T FINANCE LIMITED

Birtasoft Limited

Registered Office: 35 & 36, Rajiv Gandhi Infotech Park, Phase-I, MIDC, Hinjawadi, Pune (MH) 411057, India
Tel: +91 20 6652 5000 | Fax: +91 20 6652 5001 | secretariat@birtasoft.com | www.birtasoft.com | CIN: L72200PN1990PLC059594

Empowered by Innovation

CK BIRLA GROUP birtasoft Challenge The Norm

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2024

Sr. No.	Particulars	₹ in million (except per share data)		
		Quarter Ended	Nine Months Ended	Quarter Ended
		31 December 2024 (Unaudited)	31 December 2024 (Unaudited)	31 December 2023 (Unaudited)
1	Sales / income from operations	13,627.03	40,583.51	13,429.51
2	Net profit for the period (before tax, exceptional and extraordinary item)	1,559.85	5,305.31	2,154.46
3	Net profit for the period before tax (after exceptional and extraordinary item)	1,559.85	5,305.31	2,154.46
4	Net profit for the period after tax (after exceptional and extraordinary items)	1,169.42	3,946.55	1,610.58
5	Other comprehensive income (net of tax)	154.09	221.80	137.80
6	Total comprehensive income for the period	1,323.51	4,168.35	1,748.38
7	Equity share capital	553.20	553.20	551.50
8	Earning per share for the period (after extraordinary items) (on par value of ₹ 2/-) (not annualized for interim periods)			
	Basic	4.20	14.21	5.82
	Diluted	4.15	14.03	5.73

Notes:

- The above unaudited consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on 11 February 2025. These unaudited consolidated financial results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (referred to as "Ind AS") as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended from time to time.
- The Statutory Auditors of the Company have conducted limited review of the above consolidated financial results of the Company for the quarter and nine months ended 31 December 2024. An unmodified conclusion has been issued by them thereon.
- Standalone information

Sr. No.	Particulars	Quarter Ended	Nine Months Ended	Quarter Ended
		31 December 2024 (Unaudited)	31 December 2024 (Unaudited)	31 December 2023 (Unaudited)
a	Revenue	6,603.14	20,253.81	6,933.60
b	Profit before tax	755.49	2,844.45	1,174.51
c	Net profit for the period	578.87	2,182.77	860.01
d	Other comprehensive income/(losses)	(94.59)	(114.48)	19.61
e	Total comprehensive income	484.28	2,068.29	879.62

4 Previous period's figures have been